



WHITE ORGANIC AGRO LIMITED

312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA
Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com
Email: whiteorganicsweb@gmail.com ; CIN: L01100MH1990PLC055860

Date – 16th August, 2024

To,

Listing Department

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort

Mumbai- 400 001

Script Code: 513713

Subject: Submission of Newspaper Publication

Ref: Regulation 30 & Schedule III Part A of SEBI (LODR) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Exchange and stakeholders are requested to take on record Newspaper Publication made in pursuance of Regulation 47 of SEBI (LODR) Regulation 2015 with respect to publication of Financial Results for the Quarter ended 30th June, 2024 is published in English Language in Financial Express and in Marathi Language in Mumbai Lakshadweep on 16th August 2024.

Kindly take the above on your record.

Yours Faithfully,

For **White Organic Agro Limited**

Darshak Rupani
Managing Director
DIN: 03121939



Bangladesh will decide on seeking Hasina's extradition

REUTERS
Dhaka, August 15

AS CASES RISE against her, including murder accusations, Bangladesh will decide whether to ask India to extradite former Prime Minister Sheikh Hasina, who resigned and fled to New Delhi last week, the country's de-facto foreign minister Mohammad Touhid Hossain said on Thursday.

Hossain said in an interview he did not want to speculate, but noted that Hasina was facing "so many cases". If the country's home and law ministries decided, "we have to ask for her...return to Bangladesh", he said.

"That creates an embarrassing situation for the Indian government," he said, adding India "knows this and I am sure they will take care of it". He did not elaborate.

Hasina fled the country for India on August 5 after a violent uprising against her led to nearly 300 people getting killed, including many students.

She has been named in two murder cases already, along with senior members of her cabinet. Ataur Rahman, deputy director of the investigation cell of International Crimes Tribunal, a domestic court, said it



Protesters block the road in front of the former residence of Sheikh Mujibur Rahman, the founding father of Bangladesh, on his death anniversary in Dhaka, on Thursday

had launched a third case —an investigation against ten people, including Hasina, for murder, torture and genocide during the period of the protests.

At least three of Hasina's former ministers and advisers have already been arrested in Bangladesh.

In her only statement since her ouster, Hasina has demanded a probe into the killings and vandalism during the protests. She has not commented on the charges against her.

Hossain, a retired diplomat, is the adviser on foreign affairs in the interim government led by Nobel laureate Mohammed Yunus, which was sworn in last week after Hasina's ouster.

Musk's free speech mantra collides with crackdowns on hate speech

ELON MUSK'S ABSOLUTIST version of free speech has thrown the world's richest man and his X social-media platform into the crosshairs of governments worldwide.

In the UK, officials are weighing tougher rules for sites like X after a surge of online disinformation fueled an outbreak of riots. In India, X was ordered this year to remove posts and block certain accounts in response to farmer protests. And in Brazil, Musk is in a running battle with the nation's highest court over its orders to suspend users who had circulated fake news.

Taken together, the moves amount to a crackdown by some of the world's largest democracies against what officials see as a wave of hate speech and disinformation.

Any attempt to rein in social-media expression runs headlong into Musk's hands-off approach to user posts, a "free speech" pledge that he defends ardently on the website formerly known as Twitter, which he acquired for \$44 billion in late 2022 and promptly refashioned into X.

That commitment to letting users say whatever they want has cost X advertising revenue and put him at the center of political battles throughout the world. "It turns out free speech is actually really expensive,"

he posted earlier this year. Critics say that "free speech" defense has shielded users who promote hate speech and falsehoods.

While the issues facing X are familiar to large social media companies, Musk adds additional elements to these fights — including claims from opponents that he's exposing his own political biases.

"What's different is how he's pulling so much of it into the spotlight," said Katie Harbath, a former public policy executive at Meta Platforms and current global affairs officer at Duco Experts.

"Their method of pushing back is very aggressive."

Following the arrests of about a dozen people in Britain for inflammatory online content connected to recent riots, Musk responded "true" to a post by Reform UK party leader Nigel Farage calling the current prime minister, Keir Starmer, "the biggest threat to free speech we've seen in our history." Starmer's office pushed back on Monday against Farage's comments, yet steered clear of igniting a war of words with X's billionaire owner.

The latest challenge to Musk emerged when Olympic boxing champion Imane Khelif filed a cyber-harassment complaint in France that named the billionaire, according to Variety.

—BLOOMBERG



China economy fails to lift up


BLOOMBERG
August 15

CHINA'S ECONOMIC MALAISE extended into the third quarter, drawing renewed attention to the need for more fiscal stimulus as domestic demand falters under a prolonged housing downturn.

A surprise slowdown in fixed-asset investment to 3.6% in the first seven months of the year was among the biggest takeaways from data released on Thursday. Retail sales beat expectations largely on a seasonal uptick — boosting China's stock market — though they remained far below pre-pandemic growth. Industrial production softened slightly even as it continued to outpace consumption. The offshore yuan held onto early losses after the data.

The latest snapshot of China's \$17 trillion economy points to an overall loss of dynamism and signs of deterioration as consumers and businesses turn increasingly pessimistic. Recent government efforts—including interest-rate cuts—to stimulate consumption and investment are barely moving the needle, as the country continues to lean on manufacturing to power growth.

"The economy's momentum slowed," said Ding Shuang, chief economist for Greater China and North Asia at Standard Chartered. "This has posed more challenges to the goal of achieving around 5% growth this year, and poli-



UK economy grows strongly in Q2

BRITAIN'S ECONOMY recorded a second quarter of strong growth as it recovered from last year's shallow recession but it lost momentum as it entered the second half of 2024, suggesting the Bank of England remains on course to cut interest rates again. Gross domestic product grew 0.6% in the second quarter of 2024 after a 0.7%

expansion in the first quarter which was the fastest in more than two years, the Office for National Statistics said. But in June alone monthly output growth slowed to zero from 0.4% in May, as heavy rain hurt retail sales and a doctor's strike contributed to a 1.5% drop in healthcare activity.

— REUTERS

cymakers would see this too."

Among the slew of data, equity traders reacted positively to the bump in retail sales. The onshore benchmark CSI 300 Index finished up 1.2% at the mid-day break, heading for its best session in two weeks. A gauge of Chinese shares listed in Hong Kong also advanced, erasing early losses.

While the figures were "pretty much in line with expectations," markets may be somewhat relieved that there seem to be some early signs of stabilization in retail sales and home prices, all of which have been the weak spots in recent months, said Marvin Chen, a strategist with Bloomberg Intelligence.

President Xi Jinping's government is targeting growth of about 5% this year, as policymakers try to shake off a post-pandemic slump. Economists are calling on the government to accelerate spending on infrastructure and other programs to revive demand, if that target is to be realised.

QUICK PICK

Lenovo revenue jumps 20% in Q1

LENOVO GROUP REPORTED a 20% rise in quarterly revenue on Thursday, as the global personal computer market showed signs of recovery after a two-year slump. For the three months ending in June, the company's revenue rose to \$15.4 billion.

— REUTERS

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the SUPREME INDUSTRIES LIMITED, have been lost/misplaced and the holders/purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the SUPREME INDUSTRIES LIMITED at its Registered Office, 612, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021, within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio no.	Name of Shareholders	No. Of shares	Distinctive nos from	Distinctive nos To	Certificate Nos From	Certificate Nos To
AK27513	RUPA JASVANTLAL SHAH	140	001733711	001733850	004535	004535

Name of Shareholder(s)
RUPA JASVANTLAL SHAH.
Dated: 16.08.2024
Name and Registered Office address of Company:
SUPREME INDUSTRIES LIMITED,
612, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai, Maharashtra, 400021.

WHITE ORGANIC AGRO LIMITED
CIN: L01100MH1990PLC055860
Reg Off.: 312A, Kaias Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077; India | Tel: +91 22 25011983
Fax: +91 22 25011984 | Web: www.whiteorganicagro.com; | Email: whiteorganicweb@gmail.com ;

EXTRACT OF (STANDALONE) UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2024

Rs. in Lacs

SL No.	Particulars	Quarter Ended				Year Ended
		Unaudited Audited	Unaudited Audited	Unaudited Audited	Unaudited Audited	
		30th June 2024	31st March 2024	31st June 2023	31st March 2024	
1	Total Income from operations (net)	497.26	807.25	768.14	3,345.24	
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items tax)	99.75	(144.85)	179.12	170.97	
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	99.75	(144.85)	179.12	170.97	
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	74.64	(119.16)	134.00	117.17	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	74.64	(119.16)	130.88	117.17	
6	Paid-up equity share capital (face value of Rs 10/- per share)	3,500.00	3,500.00	3,500.00	3,500.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	2,080.12	-	2,080.12	
8	Earning per share					
	a. Basic in Rs.	0.21	(0.34)	0.38	0.33	
	b. Diluted in Rs.	0.21	(0.34)	0.38	0.33	

Notes : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on the website of the Company: http://whiteorganicagro.com/investor_relations.html. The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14-08-2024.

By and on behalf of the Board of Directors
For White Organic Agro Limited
Sd/-
Darshak Rupani
Managing Director
DIN: 03121939

Place : Mumbai
Date : 16th August, 2024

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES NOR IS IT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES (AS DEFINED IN THE DRHP) IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA. (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

PUBLIC ANNOUNCEMENT

KALPA TARU
KALPATARU LIMITED

Our Company was originally incorporated as 'Kalpataru Homes Private Limited' as a private limited company under the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated December 22, 1988, issued by the Additional Registrar of Companies, Maharashtra, Bombay. The name of our Company was changed to 'Kalpataru Homes Limited', upon its conversion into a public company, pursuant to a board resolution and a special resolution passed in the extra ordinary general meeting of the Shareholders, each dated April 3, 1995, and a fresh certificate of incorporation dated May 16, 1995, issued by the Additional Registrar of Companies, Maharashtra, Bombay. Subsequently, the name of our Company was changed to 'Kalpataru Limited' to envisage wider horizon in terms of all type of the real estate development, pursuant to a board resolution dated December 5, 2007, and a special resolution passed in the extra ordinary general meeting of the Shareholders held on January 28, 2008, and a fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued by the Deputy Registrar of Companies, Maharashtra at Mumbai dated February 1, 2008. For further details relating to the change in the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters - Change in our Registered Office" on page 251 of the Draft Red Herring Prospectus dated August 14, 2024 ("DRHP").

Corporate Identity Number: U45200MH1988PLC050144

Registered and Corporate Office: 91, Kalpataru Synergy, opposite Grand Hyatt, Santacruz (East), Mumbai - 400 055, Maharashtra, India; Telephone: +91 22 3064 5000; Website: www.kalpataru.com
Contact Person: Abhishek Thareja, Company Secretary and Compliance Officer; Telephone: +91 22 3064 5000; E-mail: investor.cs@kalpataru.com

THE PROMOTERS OF OUR COMPANY ARE MOFATRAJ P. MUNOT AND PARAG M. MUNOT

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [-] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF KALPATARU LIMITED ("COMPANY") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING UP TO ₹ 15,900 MILLION ("ISSUE").

THE ISSUE INCLUDES A RESERVATION OF UP TO [•] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION (CONSTITUTING UP TO [•]%) OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS ("BRLMS"), MAY OFFER A DISCOUNT OF UP TO [•] OF THE ISSUE PRICE TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING IN THE EMPLOYEE RESERVATION PORTION ("EMPLOYEE DISCOUNT"). THE ISSUE LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HERINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE SHALL CONSTITUTE [•] AND [•]%, RESPECTIVELY, OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY CONSIDER A FURTHER ISSUE OF EQUITY SHARES THROUGH A PRIVATE PLACEMENT, PREFERENTIAL OFFER OR ANY OTHER METHOD AS MAY BE PERMITTED UNDER APPLICABLE LAW TO ANY PERSON(S), AGGREGATING UP TO ₹ 3,180 MILLION, AT ITS DISCRETION, PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC ("PRE-IPO PLACEMENT"). THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED, THE AMOUNT RAISED PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED ("SCRR"). THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, SHALL NOT EXCEED 20% OF THE SIZE OF THE ISSUE. PRIOR TO THE COMPLETION OF THE ISSUE AND THE ALLOTMENT PURSUANT TO THE PRE-IPO PLACEMENT, OUR COMPANY SHALL APPROPRIATELY INTIMATE THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT, THAT THERE IS NO GUARANTEE THAT OUR COMPANY MAY PROCEED WITH THE ISSUE OR THE ISSUE MAY BE SUCCESSFUL AND WILL RESULT INTO LISTING OF THE EQUITY SHARES ON THE STOCK EXCHANGES. FURTHER, RELEVANT DISCLOSURES IN RELATION TO SUCH INTIMATION TO THE SUBSCRIBERS TO THE PRE-IPO PLACEMENT (IF UNDERTAKEN) SHALL BE APPROPRIATELY MADE IN THE RELEVANT SECTIONS OF THE RHP AND PROSPECTUS.

THE PRICE BAND, THE EMPLOYEE DISCOUNT AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLMS AND WILL BE ADVERTISED IN [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [•] EDITIONS OF [•] (A WIDELY CIRCULATED MARATHI DAILY NEWSPAPER, MARATHI BEING THE REGIONAL LANGUAGE OF MAHARASHTRA WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BIDDING OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company may in consultation with the BRLMS, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Issue Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and by indicating the change on the respective websites of the BRLMS and at the terminals of the members of the Syndicate and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank(s), as applicable.

The Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations wherein not less than 75% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", and such portion, the "QIB Portion"), provided that our Company in consultation with the BRLMs may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis ("Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for the domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (other than the Anchor Investor Portion) (the "Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. Further, not more than 15% of the Net Issue shall be available for allocation to Non-Institutional Investors, out of which (a) one-third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹ 0.20 million and up to ₹ 1.00 million and (b) two-third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹ 1.00 million, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Investors and not more than 10% of the Net Issue shall be available for allocation to Retail Institutional Investors ("RIIs") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. Further, up to [•] Equity Shares aggregating to ₹ [•] million will be available for allocation to Eligible Employees, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All Bidders, other than Anchor Investors, are required to participate in the Issue by mandatorily utilising the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) and UPI ID in case of UPI Investors, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCBS or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" on page 647 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Issue and has filed the DRHP with the SEBI and the Stock Exchanges on August 14, 2024. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with Securities and Exchange Board of India ("SEBI") shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com, www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.kalpataru.com and on the websites of the BRLMS, i.e. ICICI Securities Limited, JM Financial Limited and Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited at www.icicisecurities.com, www.jmfi.com and www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html, respectively. Our Company invites the public to give their comments on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, with respect to disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of the comments to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMS at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMS in relation to the Issue on or before 5.00 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Equity Shares in the Issue have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 32 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after a Red Herring Prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP. The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on BSE and NSE.

For details of the share capital and capital structure and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed by them of our Company, please see the section titled "Capital Structure" on page 89 of the DRHP. The liability of the members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the section titled "History and Certain Corporate Matters" on page 251 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS	REGISTRAR TO THE ISSUE
ICICI Securities ICICI Securities Limited ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Telephone: +91 22 6807 7100 Email: kalpataru ipo@icicisecurities.com Investor grievance e-mail: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact person: Sumit Singh / Gaurav Mittal SEBI registration number: INM000011179	LINKintime Link Intime India Private Limited C-101, 1 st Floor, 247 Park, L.B.S. Marg Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra, India Telephone: +91 22 4918 6200 Email: kalpataru ipo@linkintime.co.in Investor grievance e-mail: kalpataru ipo@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Contact person: Shanti Gopalkrishnan SEBI registration number: INR000004058
JM FINANCIAL JM Financial Limited 7 th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Telephone: + 91 22 6630 3030 Email: kalpataru ipo@jmfi.com Investor grievance e-mail: grievance_ibd@jmfi.com Website: www.jmfi.com Contact person: Prachee Dhuri SEBI registration number: INM000010361	
NOMURA Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited Cejeej House, Level 11, Plot F, Shivsagar Estate Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018, Maharashtra, India Telephone: +91 22 4037 4037 Email: kalpataru ipo@nomura.com Investor Grievance e-mail: investorgrievances-in@nomura.com Website: www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html Contact person: Vishal Kanjani/Arun Narayana SEBI registration number: INM000011419	

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For **KALPATARU LIMITED**
On behalf of the Board of Directors
Sd/-
Abhishek Thareja
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai
Date: August 15, 2024

KALPATARU LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI and the Stock Exchanges on August 14, 2024. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.kalpataru.com and on the websites of the BRLMS, i.e. ICICI Securities Limited, JM Financial Limited and Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited at www.icicisecurities.com, www.jmfi.com and www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors" on page 32 of the DRHP and the RHP when filed. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges for making any investment decision.

This announcement does not constitute an invitation or offer of securities for sale in any jurisdiction. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act"), or any state securities laws of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (i) within the United States only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) pursuant to Section 4(a) of the U.S. Securities Act, and (ii) outside the United States in "offshore transactions" as defined in and in compliance with Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

जाहीर सूचना

माझे अशील श्री. धर्मम किरिट दाणी हे फ्लॉट क्र.१०३, १वा मजला, प्रताप लिंगमी इमारत, पार्ल अपराजिता कोहीसोलि., विलिपार्ल (प.), मुंबई-४०००५६ या जागेचे मालक असून त्यांना सदर जागा त्यांचे विलमान जुने फ्लॉट क्र.२२, सदर सोसायटीची पुनर्विकासपूर्वीची पार्ल अपराजिता अपार्टमेंट्स या जागेपेवजी देण्यात आली होती यांच्या बतवीने येथे सूचना देण्यात येत आहे. माझे अशीलानी नमुद केले आहे की, मुळतः त्यांची आई श्रीमती ज्योत्स्ना किरिट दाणी व त्यांनी स्वतः मिळून संकुचपणे जुने फ्लॉट क्र.२२, २रा मजला, पार्ल अपराजिता अपार्टमेंट्स, पार्ल अपराजिता कोहीसोलि., फ्लॉट क्र.७, दादाभाई रोड, विलिपार्ल (प.), मुंबई-४०००५६ ही जागा विक्रीत श्री. प्रकाश संिकलाल परिसर यांच्याकडून दिनांक १२.०५.१९९९ रोजीच्या विक्री करामानानुसार खरेदी केली होती आणि सदर करामाना नोंद करण्यात आलेले नाही. जर कोणा व्यक्तीस/प्राधिकरणास उपरोक्त अ-नोंदीपकृत करामाना किंवा सदर फ्लॉट किंवा उर्वरित कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपरी पुराव्यांसह माझ्याकडे घाली नमुद केलेल्या कार्यावलीत सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत करवावी. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही. १५ दिवसानंतर काही दावा प्राप्त झाल्यास ते त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

अभिषेक के. पारेख
वकील उच्च न्यायालय
दुकान क्र.१५ व १६, जनात मार्केट,
चेन्नई रेल्वे स्थानकाजवळ, चेन्नई,
मुंबई-४०००५९.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. गजानन सिताराम धोरे हे फ्लॉट क्र.१०४, क्षेत्रकळ ५६० चौ.फु., इमारत क्र.३-१, निलगिरी हाईन्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून जात इमारतीमधील नवी सी.सी., सेक्टर-२५, सी.सी.डी. वेलपूर, अरबी समुद्र (बायडे सदर फ्लॉट क्र.१०४) या जागेचे मालक आहेत.

सदर फ्लॉट त्यांनी श्रीमती प्रमिला बाबरे यांच्याकडून खरेदी केले होते, ज्या सदर फ्लॉटबाबत श्री. सतिश बाबरे यांच्यासह संकुच मालक होते. सदर श्री. सतिश बाबरे यांचे ०३.११.२०१० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात श्रीमती प्रमिला बाबरे या एकमेव कायदेशीर वारसदार आहेत. परंतु वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज करण्यात आला नाही आणि कोणत्याही योग्य न्यायालयाद्वारे वारसा प्रमाणपत्र विवरीत करण्यात आलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस श्री. गजानन सिताराम धोरे यांच्या विलिपार्ल सदर फ्लॉट किंवा भागदाव दावा किंवा अधिकार अन्वयावर त्यांनी त्यांचे दावा योग्य दरतारजेची पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत घालिली स्वाक्षरीकरणेकडे कळवावीत. अन्यथा अशा स्वरुपात सूचना देण्यात येत आहे, असे समजले जाईल आणि आमच्या अशीलवार बंधककारक अणुगत नाही.

दिनांक: १६.०८.२०२४ सह/ -
असोराएटिड जी प्र्युव्हिसकारिता
मार्कअँड. मुक्ता सोहोनी,
वकील उच्च न्यायालय व नोरी
श्री. गजानन सिताराम धोरे यांचे कारिता
पता: कार्यालय क्र.३०८, चावला कॉम्प्लेक्स,
सेक्टर १५, सीसीडी वेलपूर, नवी मुंबई-४००११६.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that
1. Mr. Shivshanker Jha, 2. MRS. BABY VINAY JHA, Adults, Indian Inhabitants, having residing at Flat No. F.1/302, Shiv Bhakti CHS. LTD., Hanuman Mandir, Navghar Road, Bhayandar (E), Taluka & Dist.Thane.

DESCRIPTION OF PROPERTY:
Flat No. F.1-503, Fifth Floor, SHIV BHAKTI CO-OP. HSG. SOC. LTD., Indraprastha Complex, Behind S.N. College, Navghar Village, Bhayandar (E), Tal. & Dist-Thane-401105, with a built-up area of 575 sq.ft. (53.43 sq.mtrs).

All persons or entities, including but not limited to individuals, Hindu Undivided Families (HUF), companies, banks, financial institutions, lenders, creditors, or any other parties having any benefits, titles, claims, objections, rights, or interests whatsoever in respect of the said premises or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, lien, license, or beneficial right/interest under any trust, agreement, or other disposition or possession, lis pendens, reservation, family settlement, attachment, injunction, or under any decree or order passed by any Court or Authority or otherwise howsoever claiming, howsoever are hereby requested to make the same, known in writing along with copies of relevant supporting documents to the Society office/ undersigned having residence at Flat No. F.1/302, Shiv Bhakti CHS. LTD., Hanuman Mandir, Navghar Road, Bhayandar (E), Taluka & Dist Thane401105, are hereby requested to make within 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which, all or any such purported claims, objections, interests, or demands shall be deemed to have been waived and/or abandoned, and the undersigned shall proceed to complete the transaction without any reference or regard to such claims, if any.

SCHEDULE OF PROPERTY:
5 (Five) fully paid-up shares of Rs. 50/- (fifty) each bearing distinctive Nos. 026 to 030 (both inclusive) issued under Share Certificate No. 006 dated 22nd July 2005 of Shivbhakti Co-operative Housing Society Ltd. Reg no. T.N.A/(TNA)/HSG/(TC)/16437 dated 1207.2005
sd/
Shivshanker Jha
Place: Thane Dated: 16.08.24

जाहीर सूचना

सौ. तुष्पा राहुल बंब यांचा फ्लॉट बेअरिंग क्रमांक ५०३, ५९५ चौ. फूट. (विल्ट अउ क्षेत्र), पानच्या मजल्यावर, तारा म्हणून जात इमारतीत, धुवे तारा कोहीसोलि मध्ये, शिव वड्डम रोड, असोकनगर, बोरीवली - पूर्व, मुंबई ४०००६६, जे स्थित आहे - फ्लॉट बेअरिंगवर (सीटीएस क्र. २३९५, २३३६, २३३६-१, २३३६-२ रायव्हिस्ट, तातुळका बॉयवली, नोंदणी झालेला आणि उपजिल्हा, नुलमुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र अंतर्गत येथे श्री. जयेश वड्डमभाई पटेल यांच्याकडून हे खरेदीचा मानस आहे.

जर नमुद केलेला फ्लॉट क्र. ५०३ एफएस कन्स्ट्रक्शन्स या भागीदारी संस्थेने बांधला होता आणि दिनांक २८/०७/१९९९ च्या विक्री करामानानुसार श्रीमती सीमा आर. मेहन आणि श्री. राजेश जी. मेहन यांना विकला होता. सदर मेहन कुटुंबाने तोच फ्लॉट श्रीमती विद्यावती शंभुनाथ गुप्ता आणि श्री. शंभुनाथ रामकिशोर गुप्ता यांना १९ जानेवारी २००५ च्या विक्री कराराद्वारे विकला. श्रीमती विद्यावती शंभुनाथ गुप्ता आणि श्री. शंभुनाथ रामकिशोर गुप्ता यांच्याकडून, सदर फ्लॉट सध्याचे मालक श्री. जयेश वड्डमभाई पटेल यांनी खरेदी केले. केल्याचे सांगितले, ज्यांच्याकडून आमच्या अशीलाने वैध मोबदल्यासाठी सदर फ्लॉट खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

कोणताही व्यक्ती किंवा व्यक्तीस ज्यांना सदर फ्लॉट किंवा त्याच्या कोणत्याही भागाबाबत विद्धे, देवाणगेण, ग्राहण, शुल्क, भोजेई, धारणाधिकार, तामा, भेट, विहास, सुखदायी किंवा अन्यथा यागारे कोणताही हक्क, शीर्षक, हित किंवा दावा असल्यास त्यांनी अशा दाव्याच्या समनान्य वस्तुवजांच्या प्रमाणित प्रतींवर आम्हाला त्याबद्दल येथे प्रकाशित झाल्यापासून १० दिवसांच्या आत ए-२०२, केदारनाथ कोहोमो, ओरव्हिपाय मेट्रो स्टेशनच्या मागे, परिसर द्रुतीती महारांग, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८ येथे लेखी कळवावी अशी विनंती आहे.

उपरोक्त बाबतीने प्राप्त झालेला कोणताही दावा आणि/किंवा त्याच्या समनान्य कायदावजांच्या प्रमाणित प्रतींशीतय विचारवा विचारवा घेतले जाणार नाही आणि वरील मुदतीनेसदेवे दवे अस्तित्वात तर ते सोडले गेले किंवा माफ केले गेले असे मानले जाईल आणि वरील कायदेशीर वारस त्या मालकाने निरपेक्ष मालक म्हणून व्यवहार करतील आणि अशा दाव्यांच्या संदर्भासिवाय कायदा घडवणे केली जातील.

ठिकाण: मुंबई सह/ -
दिनांक: १६/०८/२०२४ रायव पप, वकिल उच्च न्यायालय

सर्वसामान्य, गरीब व गरजू नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करा - वर्धा जिल्हाधिकारी

वर्धा, दि. १५: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. या महोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रम राबविताना सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना दिलासा देता येईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कडिले यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकार्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी शुभेच्छापत्र संदेश देताना जिल्हाधिकारी बोलले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रमहान, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, प्र. अपर जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, उपविभागीय अधिकारी दीपक काठडे, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेभाळ यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व शूरवीरांना नमन केले. स्वातंत्र्यानंतर देशाने अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आघाडी असून आपला जिल्हा सुध्दा विकासाच्या या प्रक्रीयेत सातत्याने मार्गक्रमण करतो आहे. महात्मा गांधींचा जिल्हा अशी आपल्या जिल्हाची ओळख आहे. गांधीजींच्या नावाला साजेसा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्या सर्वांना करावेच आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कडिले यांनी यावेळी केले.



TENDER NOTICE FOR REDEVELOPMENT (Issued without Prejudice)

MICHAEL CO-OP HOUSING SOCIETY LTD., Inviting Sealed Offer from Reputed Developers to Re-Develop its Residential Building situated on Survey No. 15-A Part & 16/6 Part situated at Village : Navghar, Tal : Vasai, Dist : Palghar, by using plot F.S.I / T.D.R. Plot area is 523 sq. Meters with 12 flats. Offer document is available at SOCIETY OFFICE on payment of Rs. 5,000/- (Rupees Five Thousand Only) by cash or pay order in favour of " MICHAEL CO-OP HOUSING. SOCIETY LTD." (Non- Refundable) from 17th Aug. 2024 to 21st Aug. 2024 Timing : 11.00 am to 3.00 pm on working days.

The Society reserves the right to reject any or all the tenders offers and or accept the lowest, highest of any other tenders / offers without assigning any reason whatsoever.



Sd/-
CHAIRMAN / SECRETARY / TRESURAR
MICHAEL CO-OP HOUSING SOCIETY LTD.
Sai Nagar, Navghar, Vasai (W),
Tal : Vasai, Dist : Palghar.
Contact No. 9823548146

CHECKPOINT TRENDS LIMITED

Formerly known as Rubra Medicaments Limited
CIN: L74110MH1991PLC326598
Reg. Office: 604, 6th floor, Meghdoot, Gulmohar Cross Road No. 6, JVPD Scheme, Mumbai - 400049 | Website: www.rubramed.com | Email ID: rubraltd@gmail.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended	Three Months ended	Quarter ended
		30-Jun-24 Unaudited	31-Mar-24 Audited	30-Jun-23 Unaudited
1	Total Income from Operations	10.00	47	20.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	2.48	-23.86	-5.4
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2.48	-23.86	-5.4
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2.48	-23.15	-5.4
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	2.48	-23.15	-5.4
6	Equity Share Capital (Face Value of Re. 10/- each)	546.83	546.83	546.83
7	Earnings Per Share (of Re. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic :	0.05	0.00	0.00
	2. Diluted :	0.05	0.00	0.00

Notes:

- The above Results have been reviewed by the Audit Committee and taken on Record by the Board of Directors at its meeting held today.
- The result is provisional and unaudited and subject to change, regrouping and restatement.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2024 are available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website (www.rubramed.com)

For Checkpoint Trends Ltd
Formerly known as Rubra Medicaments Limited

Sd/-
Abha Kapoor
Whole time Director & CFO

Date: August 13, 2024

Place: Mumbai

DIN: 02799429

VALIANT ORGANICS LIMITED

CIN: L24230MH2005PLC151348
Registered Office: 109, Udyog Kshetra, 1st Floor, Mulund Goregaon Link Road, Mulund West-400080 Maharashtra
Email ID: investor@valiantorganics.com Website: www.valiantorganics.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2024 (Rs. in lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter ended		Quarter ended	
		30-Jun-24 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)	30-Jun-24 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	16,829.86	17,881.51	17,683.19	68,011.75
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	240.80	(1,558.60)	799.61	(1,088.94)
3	Exceptional Items	-	-	575.00	575.00
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(44.19)	(1,063.81)	1,036.62	(304.34)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(26.99)	(994.58)	1,043.95	(233.60)
6	Total Comprehensive Income for the period	(26.99)	(994.58)	1,043.95	(233.60)
7	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	2,757.50	2,757.50	2,757.50	2,757.50
8	Reserves (excluding Revaluation Reserve)			63,730.40	
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	1. Basic:	(0.16)	(3.90)	3.82	(1.12)
	2. Diluted:	(0.16)	(3.80)	3.70	(1.09)

Notes:-

- The above is an extract of Detailed format of Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Company's website www.valiantorganics.com and on the Website of the BSE (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The above results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Tuesday, August 13, 2024.
- The above Unaudited Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations 2015 (as amended).

For Valiant Organics Limited
Sd/-
Mahek Chheda
Director and CFO

DIN: 06763870



ADOR MULTI PRODUCTS LIMITED
Regd. Off : Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001
CIN:L85110MH1948PLC310253 Website : www.adormultiproducts.com E-mail : info@adormultiproducts.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULT FOR QUARTER ENDED JUN 30, 2024 (In lakh Except EPS)

Sl. No	Particulars	Standalone		Consolidated	
		For Quarter Ended		For Quarter Ended	
		30.06.2024 (Un Audited)	30.06.2023 (Un Audited)	30.06.2024 (Audited)	30.06.2023 (Un Audited)
1.	Total Income from Operations	66.56	260.37	515.14	66.56
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)#	(24.30)	(53.36)	(101.21)	(3.65)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)#	(24.30)	(53.36)	(101.21)	(3.65)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)#	(24.30)	(53.36)	(1,047.96)	(3.65)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(24.30)	(53.36)	(1,046.70)	(3.65)
6.	Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			(196.82)	
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic:	(0.52)	(1.14)	(22.40)	(0.08)
	Diluted:	(0.52)	(1.14)	(22.40)	(0.08)

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the year ended 30 Jun, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com
- The Company holds shares in its two subsidiary i.e., 58.00% Anamoticals Ador India Pvt Ltd. and 52.75% in 1908 E-Ventures Pvt. Ltd.
- The above Financial Results duly reviewed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on Aug 14 th 2024 Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

For Ador Multiproducts Ltd.
Sd/-

Deep A Lalvani
Chairman & Whole Time Director

Place: Mumbai
Date: 14th Aug-2024

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष
	३०.०६.२४ अलेखापरिहित	३१.०३.२४ लेखापरिहित	३१.०३.२३ अलेखापरिहित	३१.०३.२४ लेखापरिहित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निवळ)	४९७.२६	८०७.२५	७६८.९४	३३५५.२४
कालावधीकरिता निवळ नफा(+)/तोटा(-) (कर, अपवाददात्मक बाब आणि विशेष साधारण बाबसुध्द)	९९.७५	(१४४.८५)	१७९.१२	१७०.९७
(अपवाददात्मक बाब आणि विशेष साधारण बाबानंतर)	९९.७५	(१४४.८५)	१७९.१२	१७०.९७
करानंतर कालावधीकरिता निवळ नफा(+)/तोटा(-) (अपवाददात्मक बाब आणि विशेष साधारण बाबानंतर)	७४.६४	(१९९.९६)	१३४.००	११७.९७
कालावधीकरिता एकूण सर्वेक उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वेक उत्पन्न (करानंतर)	७४.६४	(१९९.९६)	१३४.००	११७.९७
भरणा केलेले सममान भांडवल (दर्शनी मुल्य रु.१००/-प्रती भाग)	३५००.००	३५००.००	३५००.००	३५००.००
राखीव (मागील वर्षच्या तालेबंदप्रमाणानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वाळूक राखीव)	-	२००.०२	-	२००.०२
उत्पन्न प्रतिभाग				
अ) मूळ	०.२५	(०.३४)	०.३८	०.३३
ब) सीमितकृत	०.२५	(०.३४)	०.३८	०.३३

टीप: सेबी (लिस्टिंग अँड इतर डिस्क्लोजर रिक्झमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षे सविस्तर माहितीकरणे उतरा आहे. सदर वित्तीय निष्कर्षे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या <http://www.whiteorganic.com> वेबसाइटवर उपलब्ध आहे. वरील अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षे लेखापरीक्षितपणे पुनर्विकलित करण्यात आले आणि १४.०८.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

संचालक मंडळाच्या बतवीने व करिता
व्हाईट ऑर्गेनिक अँडो लिमिटेडकरिता
सह/ -
दर्शन रूपानी
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन:०३१९९३९

ठिकाण: मुंबई
दिनांक: १६.०८.२०२४

Shreeji

श्रीजी ट्रांसलॉजिस्टिक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०९एमएच१९९५पीएलसी०७७०२०
नोंदीपकृत कार्यालय: डी-३०११, अक्षर बिडनेस पार्क, फ्लॉट क्र.०३, सेक्टर २५, वाशी, नवी मुंबई-४००७०३. सुरुवाती: (०२२) ४०७६६६६६/४०७४६६००.
ई-मेल: cs@shreejitransport.com | वेबसाइट: www.shreejitranslogistics.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वर्ष
	३०.०६.२४ अलेखापरिहित	३०.०६.२३ अलेखापरिहित	३१.०३.२४ अलेखापरिहित
कार्यचलनातून एकूण महसूल	५८४०.५७	५९०१.३८	२५७७८.६३
कालावधीकरिता निवळ नफा(+)/तोटा(-) (कर, अपवाददात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबसुध्द)	८३.७९	५२६.९९	२९६७८.८९
करानंतर कालावधीकरिता निवळ नफा(+)/तोटा(-) (अपवाददात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	५८.९७	४०९.२९	२९६७८.८९
कालावधीकरिता एकूण सर्वेक उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वेक उत्पन्न (करानंतर)	५८		